

1.3.2 Number of courses that include experiential learning through project work / filed work / internship during the year

***Shri Shivaji Education Society's*
Matoshree Vimalabai Deshmukh Mahavidyalaya
Amravati**

Students undertaking Project work / Field Work / Internship.

**Textile and Clothing
2021-2022**

Matoshree Vimalabai Deshmukh Mahavidyalaya Amravati
Internal Quality Assurance Cell (IQAC)
Textile and Clothing
(Department of Home Science)
Project Report
2021-2022

Introduction:

India has been well known for textiles since very ancient times Embroidery and Various Traditional Textile Crafts of India have its sacred history and heritage. Still we can say India is textile hub and it has thousands of clusters which beautifully weave and give us the most beautiful fabrics which mesmerize our eyes.

Embroidery is a tale of threads and needles told on fabric. Embroidery or needlework is primarily done to enhance the beauty of a fabric. The study focuses on the art of embroidery; the study discusses the decline of this craft and the present –day scenario of the embroiderers. The project is conducted to understand the students the effect of decline of this art.

Aim of the Project:

The aim of the project is to provide a voice of this slowly dying textile craft and to promote the idea of the working towards the revival of this art, which can help its sustainability over the years to continue the tradition and flourish the art.

Objective:

The objectives of the project are-

1. To learn the embroidery skill.
2. To promote and strengthen the importance of Traditional Textile Crafts of India.
3. To compile the information about Traditional Textile Crafts of India.

Action Taken:

1. Make sure the basics are clear-

The running stitch, backstitch, and cross stitch are examples of simple stitches that can begin. These stitches are the backbone of regional embroidery.

2. Procedure of the embroidery-

Any simple plain cloth that is transformed artistically .It is very important to have knowledge of proper mixing of colours to get good embroidery work.

3. For compilation of the information students visited to library as well as various artist and collected photos

Outcome:

The study focuses on the knowledge get on Embroidery and Various Traditional Textile Crafts of India. Students know the various names of regional embroidery, stitches used, color combination, motifs used in these embroidery designs. For promotion and strengthen the importance of Traditional Textile Crafts of India students collect and compile the information. For compilation of the information students visited to library as well as various artist and collected photos

Archana
Teacher In Charge
Mrs.Archana P.Harne

S. D. Thakare
DR. S. D. THAKARE
Coordinator, IQAC

Matoshree Vimalabai Deshmukh Mahavidyalaya
Amravati

Principall
Matoshree Vimalabai Deshmukh
MVDM Amravati
Mahavidyalaya, Amravati

Matoshree Vimalabai Deshmukh Mahavidyalaya Amravati
Internal Quality Assurance Cell (IQAC)
Textile and Clothing
(Department of Home Science)
Project List with Name of Students
B.Sc. Home Science III Sem VI

2021-22

Sr.No	Project Title	Name of The Student
1	Kasuti Embroidery	Ku Pooja N.Rane
2	Kashmiri Embroidery	Ku.Ashwini K.Gade
3	Phulkari Embroidery	Ku.Tanaya V. Jawarkar
4	Kasuti Embroidery	Ku.Sanjiwani B.Tataskar
5	Manipuri Embroidery	Ku.Tejaswini D.Sagane
6	Phulkari Embroidery	Ku. Vaishnavi J.Utane
7	Kantha Embroidery	Ku.Neha K.Yadav
8	Chamba Embroidery	Ku.Vaishnavi A.Meshram
9	Kantha Embroidery	Ku.Sakdshi R.Parise
10	Madhubani	Ku.Shubhangi D.Wajage
11	Kalamkari	Ku.Darshana R.Gangasagar
12	Rajasthani Arts	Ku Vaishnavi V.Hiwase
13	Banarasi Saree	Ku.Pallavi V.Raut
14	Chanderi Saree	Ku.Komal R.Ruikar
15	Patola Saree	Ku. Rajani V.Sharma
16	Traditional Ornaments of Maharashtra Woman	Ku.Rashmi N.Karde
17	Costume of Gujarati Man	Ku.Nikits P.Somkuwar
18	Costume of Andhra Pradesh Woman	Ku.Deepali K.Wanve
19	Costume of Gujarati Woman	Ku.Payal Sonone
20	Costume of Rajasthan Man	Ku. Takshseela M.Wankhade
21	Costume of Punjabi Man	Ku.Nikita V.Damale


Archana
Teacher In Charge
Mrs.Archana P.Harne

DR. S. D. THAKARE
Coordinator, I.Q.A.C.
Matoshree Vimalabai Deshmukh Mahavidyalaya
Amravati


Princippal
MVDM Amravati
Matoshree Vimalabai Deshmukh Mahavidyalaya
Amravati

Textile And Clothing (Department of Home Science)
2021-22
Project Sample

1)



2)



3)

MATOSHREE VIMLABAI DESHMUKH MAHAVIDYALAYA,
AMRAVATI

2021-22



Subject : Textile and Clothing
Project Work : Phulkari Embroidery
Guided By : Mrs. Archana P. Harne
Submitted By : Tanaya Vijay Jawarkar
B.Sc (Home Science) III Year Sem VI



Sample of Phulkari Embroidery

4)

मातोश्री विमला बाई देशमुख
महाविद्यालय अमरावती



SUBJECT
TEXTILE AND CLOTHING
GUIDED BY
ARCHANA HARNE
PROJECT WORK
KASUTI BHARATKALA
SUBMITTED BY
R.L. SANJIVANI SARARAO
TATASKAR
BSC (HOME SCIENCE) III YEAR
SEM VI




Sample of Kasuti Embroidery

5)




Sample of Manipuri Embroidery

6)




Sample of Phulkari Embroidery

7)




Sample of Kantha Embroidery

8)




Sample of Chamba Embroidery

9)




Sample of Kantha Embroidery

10)



Sample of Madhubani

11)




KALAMKARI — Andhra Pradesh

Kalamkari is a type of hand-painted or block-printed cotton textile. There are two distinctive styles of kalamkari art in India — the Srikalahasti style and the Machilipatnam style. The Srikalahasti style of kalamkari is done using a pen for freehand drawing of pattern and filling in the colors, is entirely hand worked. Machilipatnam style of Kalamkari work involves vegetable Dyed block-painting of a fabric.



Sample of Kalamkari

12)



Sample of Rajasthan Arts

**Matoshri Vimalabai Deshmukh Mahavidyalaya,
Amravati**



Subject: Textile and Clothing **Topic Name:** Banarasi Sadi

Topic Guide: Mrs. Archana Harne **Submitted By:** Ku. Pallavi Vijay Raut
B.Sc. III year Sem VI

Year: 2021-2022

Banarasi Katan Silks



At least three craftsmen work together to make up one saree by using the power loom. One artisan has to weave the silk and one has to dye the silk, where the other one has to engage the bundle of silk, which creates the power ring.

[View to know >>](#)

14)

**Matoshree Vimalabai Deshmukh Mahavidyalaya,
Amravati
(2021-2022)**

Subject: Textile and Clothing

Guided By: Mrs. Archana P. Horne

Project Work: Chanderi Saree

Submitted By: Ku. Konal Ramendra Rukkar
B.Sc. (Home Science) II year Sem VI

Chanderi Sarees




The butis on Chanderi fabric were woven on the handloom with the use of needles. Separate needles were used to create different motifs. Weavers then coat these motifs with gold, silver or copper dust. Today, raw silk, which is 21-22 microns thick, is used in the warp in almost every saree.



Sample of Chanderi Saree

15)



Sample of Patola Saree

16)



17)

**Matoshree Vimalabai Deshmukh
Mahavidyalaya, Amaravati**
(2021-2022)

Subject
Textile And Clothing

Guided By
Mrs. Archana P. Harme

Project work
Gujarati purushbandha kathiawadi poshakk

Submitted by
Nikita Prakash Sonkawar
B.Sc III Year sem VI

क्रमांक
કેળેનું હતું એક પોતાજી જાહેર જે અરોગ્ય પરસ્ય ભાગ દ્વારાન્યામણાની
ખૂબસૂર્ય રૂપ પરિધાન કેલા જાતો. કેંદ્રીય ભારતીય ડ્રેસના અધ્યાત્માની પ્રેરણ
એક કાર્યક્રમ કુલે, જો ગુજરાતીની મુલ્ય પરિધાન કરતાં હતી. કેંદ્રીયાની
અંગર્ચાડી ખ્રીસ્ટીયન સંબંધિત જાતો.

Costume of Gujarati Men

18)

**Matoshree Vimalabai Deshmukh Mahavidyalaya
Amaravati**
(2021-2022)

Subject
Textile And Clothing


Guided By
Mrs. Archana P. Harme

Project Work
Andhra pradeshati Striyancha Prakalpa

Submitted By
Ks. Deekshi Kallurao Varri
B.Sc.III Year Sem VI

Costume of Andhra Pradesh Women

21)



Shri Shivaji Education Society's
Matoshree Vimalabai Deshmukh Mahavidyalaya
Amravati

**Students undertaking Project work / Field Work /
Internship.**

**Scientific Naming of Plants In MVDM, Amravati
2021-2022**

Matoshree Vimalabai Deshmukh Mahavidyalaya Amravati
“Plants Name Plates” activity under Science Club
2021-2022
Department of Botany
Report

Title of the Activity: Scientific Naming of Plants In MVDM, Amravati.

Aim : ' To easily identify with surrounding flora'.

Objectives: To know the scientific information of plants.

Department of Botany organized **Scientific Naming of Plants** activity in Botanical Garden of Matoshree Vimalabai Deshmukh Mahavidyalaya Amravati. Purpose of this activity students can understand botanical name with their family of plants and importance. Which support identification of plants species easily. during this activity students introduced to various plants.



Scientific Naming of Plants by Department of Botany
Dated 06/05/2022

Organizer

Ast.Prof. S.A.Shelke
Ast. Prof. A.G.Dhotre
MVDM Amravati

Principal

MVDM Amravati

Matoshree Vimalabai Deshmukh Mahavidyalaya Amravati
Internal Quality Assurance Cell (IQAC)
Scientific Naming of Plants In MVDM, Amravati.
(Department of Science)
Field Work Project Report
2021-2022

Introduction:

The 18th century Swedish naturalist Carl Linnaeus created the Latin binomial system for classifying plants in 1735. He used Latin because it was the universal language in Western culture among the educated people of the time. Linnaeus' system has been updated numerous times over the centuries but has remained essentially intact. The rules for assigning a botanical name to a plant are spelled out in the International Code of Botanical Nomenclature maintained by the International Society of Plant Taxonomists.

The botanical name is unique to a specific plant. No other plant in the world will have the same botanical name. Common names for a plant, by contrast, will be different in different languages, may differ by region within a country or may be applied to several different plants. For instance, the morning glory is also known as bindweed, small bindweed and liseron des champs. But if you want to grow this flowering plant in your garden, ask for "Convolvulus arvensis," and you will receive the right plant.

The botanical name of a plant is the key to finding everything known about that plant and its cultivation. If a gardener wants information about a particular plant from books or online sources, searching by the botanical name ensures the retrieved information will be about the correct plant. Botanical names are universal; the same botanical name applies to a plant wherever in the world it is found, grown or studied.

Aim of the Project:

The aim of the project is to introduce and easily identify with surrounding flora and students will aware about plants medicinal and economic importance.

Objective of Project:

- 1) To know the scientific information of plants.
- 2) To learn about scientific name writing.
- 3) To promotes conservation of plants.
- 4) To give information about plant information.

Outcome:

Department of Botany organized Scientific Naming of Plants activity in Botanical Garden of Matoshree Vimalabai Deshmukh Mahavidyalaya Amravati. Purpose of this activity students can understand botanical name with their family of plants and importance. Which support identification of plants species easily. during this activity students introduced to various plants.

Adwolk

Teacher In Charge

**Mr. S.A.Shelke
Mr.A.G.Dhotre**



M. Deshmukh

BINNENAL
Matoshree Vimalabai Deshmukh
Mahavidyalaya, Amravati.

DR. S. D. THAKARE
Coordinator, I.Q.A.C.

Matoshree Vimalabai Deshmukh Mahavidyalaya
Amravati

Matoshree Vimalabai Deshmukh Mahavidyalaya Amravati
Internal Quality Assurance Cell (IQAC)
Scientific Naming of Plants In MVDM, Amravati.
(Department of Science)
Project Report
2021-2022

Sr.No.	Students Name	Plants Name
1.	Ashwini V. Bagade	Bambusa vulgaris
2.	Dipali A. Rathod	
3.	Purva gade	Emblia officinalis
4.	Komal bul	
5.	Anjali khedkar	Terminalia catappa
6.	Priyanka aakhare	
7.	S.B Nagdive	Annans Comosus
8.	Saurav K. Thanekar	Trachyspermum ammi
9.	R.A.Sarode	Melissa officinalis
10.	S.D.Hadke	
11.	Anuja G Tayade	Polyalthia longigolia
12.	Pranali S. Kale	
13.	Alkesh K. Dhurve	Tectona grandis
14.	Komal B. Dhage	
15.	Abhishek R. Patil	Musa paradisiaca
16.	P.B.Lomate	
17.	Jaishree R. Jaiswal	Synzygium Cumini
18.	Amar Dilip Nandurkar	
19.	Gayatri N. Jadhav	Ficus Racemosa
20.	D.Bobade	
21.	S.B.Sabale	Mangifera Indica
22.	Sakshi Borkar	
23.	Neha S. More	Murrya Koenigii
24.	Prachi B. Wankhade	
25.	Juyali D. Hore	Curcuma Longa
26.	Kanchan G. Bhasme	
27.	B.D. Udimkar	Mentha piperita

28.	K.M.Pawar	Prunus dulcis
29.	A.G.Sarode	Annona reticulata
30.	Samridhi .V. Badre	Barba denesis
31.	Anjali Phad	Ricinus communis
32.	Om Wankhade	Santalum

Apshak
Teacher In Charge
Mr. S.A.Shelke
Mr.A.G.Dhotre



Wankhade
PRIYADARSHINI
Mahavidyalaya, Amravati.

DR. S. D. THAKARE
Coordinator, I.Q.A.C.
Astoshree Vimalabai Deshmukh Mahavidyalaya
Amravati

Scientific Naming of Plants In MVDM, Amravati.
(Department of Science)
Project Report
2021-2022
Project Sample

1)

<p>Department Of Botany</p> <p>Matoshree Vimalabai Deshmukh Mahavidyalaya, Amravati</p> 	<p>Topic</p> <p>Plant name plate</p> <p>Project work</p> <p>B.Sc IInd And IIInd Year</p> <p>submitted by</p> <p>Ashwini V. Bagade Dipali A. Rathod YEAR</p> <hr/> <p>2021-22</p> 
--	---

2)

Department Of Botany

Matoshree Vimalabai Deshmukh
Mahavidyalaya, Amravati



Topic

Plant name plate

Project work

B.Sc IInd And IIInd Year

submitted by

Purva Gade
Komal Bul

YEAR

2021-22



3)

Department Of Botany

Matoshree Vimalabai Deshmukh
Mahavidyalaya, Amravati



Topic

Plant Name Plate



Project Work

B.Sc IInd And IIInd Year


Submitted By

Anjali Khedkar
Priyanka Aakhare

Year

2021-22

5)

<p>Department Of Botany</p> <p>Matoshree Vimalabai Deshmukh Mahavidyalaya, Amravati</p>  <p>Topic</p> <p>Plant name plate</p> <p>Project work</p> <p>B.Sc IInd And IIIrd Year</p> <p>submitted by Saurav K. Thanekar</p> <p>YEAR</p> <hr/> <p>2021-22</p>	
---	--

11)

Department Of Botany

Matoshree Vimalabai Deshmukh
Mahavidyalaya, Amravati



Syzygium Cumini
Family : Myrtaceae

Topic

Plant name plate

Project work

B.Sc IInd And IIInd Year


submitted by

P.B.Lomate

YEAR

2021-22

23)

<p>Department Of Botany</p> <p>Matoshree Vimalabai Deshmukh Mahavidyalaya, Amravati</p>  <p>Topic</p> <p>Plant name plate</p> <p>Project work</p> <p>B.Sc IInd And IIIrd Year</p> <p>submitted by</p> <p>Samridhi V. Badre</p> <p>YEAR</p> <hr/> <p>2021-22</p>	
--	--

25)

Department Of Botany

Matoshree Vimalabai Deshmukh
Mahavidyalaya, Amravati



Topic

Plant name plate

Project work

B.Sc IInd And IIIrd Year

submitted by

Om Wankhade

YEAR

2021-22

Shri Shivaji Education Society's
Matoshree Vimalabai Deshmukh Mahavidyalaya
Amravati

**Students undertaking Project work / Field Work /
Internship.**

**Project in Physics
2021-2022**

Matoshree Vimalabai Deshmukh Mahavidyalaya, Amravati

Internal Quality Assurance Cell (IQAC)

Convenor/Co-Ordinator Report

Academic Session -(2021-22)

Physics Project Report

- **Name Of the Convenor – Miss U.R. Patil**
- **Project Importance – To improve the knowledge & skills in particular area.**
- **Objectives –**
 - To provide a broad foundation in Physics that stresses scientific reasoning and analytical problem solving with a molecular perspective.
 - The students will acquire a different areas and enable them to understand and critically interpret the knowledge of Physics.

Project details :

The Physics project has done by the B.Sc III year students. There are 27 students participated in the project. Different topics were given to the students and all students made their projects on given topics.

Outcome/ Impact:

Understand the principles of various fields of Physics . Develop as independent thinkers who are responsible for their own learning. Develop transferrable quantitative skills. Be able to work with other demonstrating leadership and collaborative skills.


Signature

Convenor


DR. S. D. THAKARE
Coordinator, I.Q.A.C.
Matoshree Vimalabai Deshmukh Mahavidyalaya
Amravati


PRINCIPAL
Signature
Matoshree Vimalabai Deshmukh Mahavidyalaya
Amravati
Principal

Matoshree Vimlabai Deshmukh Mahavidyalaya, Amravati
Physics Project
B.Sc. Part - III (Sem - VI)
Subject : Physics

Academic Session : 2021-22



Sr.No.	Name of Students	Project Topic
1	Aditya Prashant Chimote	Defects in solids
2	Aditya Gajanan Kalmegh	Transistor
3	Akshay Shankarrao Mankar	Transistor
4	Akanksha Sudhirrao Khanande	Ohms law
5	Arpita Jaypal Bhuyar	Coordination number
6	Hemant Manoharrao Rathod	Soft superconductor
7	Komal Ramesh Dhage	superconductor
8	Mahesh Pradiprao Mahatme	Rain water harvesting
9	Mayur Manohar Ingole	Optical Fiber
10	Nisha Nidhan Thorat	Magnetic Susceptibility
11	Prajwal Rameshwar Jawanjal	Magnetic properties of matter
12	Rushikesh Prabhakar Kadu	Transformer
13	Rutuja Shankarrao Kadu	Nanotechnology
14	Sachin Bhojraj Maharnar	Semiconductor
15	Samiksha Rajendra Khedkar	Electrical Conductivity
16	Saurabh Manoj Chavhan	Transistor
17	Shalesh Janrao Meshram	Transistor
18	Subodhkumar Dadarao Sirsat	Hydro power
19	Shreya Ganeshrao Kale	Zone Plate
20	Sneha Prakash Dongare	Superconductivity
21	Vaishnavi Diliprao Samudre	Semiconductor
22	Vaishnavi Gajanan Thombare	Unit cell
23	Vikash Manjukumar Dhandar	Solar energy


Convener Signature
(U. R. Patii)


DR. S D THAKARE
Coordinator, I.Q.A.C.
Matoshree Vimlabai Deshmukh Mahavidyalaya, Amravati


PRINCIPAL
Matoshree Vimlabai Deshmukh Mahavidyalaya, Amravati

Physics (Department of Science)
2021-22
Project Sample



Project Topic :- Coordination Numbers


Matoshri Vimalabai Deshmukh Mahavidyalay

Department of Physics


Submitted to:-Patil Madam

Submitted by:-Anita Bhuyar


Class:-Bsc3rd yr



Ball-and-stick model of gaseous $\text{U}(\text{BH}_4)_4$, which features 12-coordinate metal centre.^[2]



$[\text{Co}(\text{NH}_3)_6]^{3+}$, which features 6-coordinate metal centre with octahedral molecular geometry.



PROJECT

Transistor


AKSHAY S. MANKAR

UNDER THE GUIDENCE OF

Miss.U.patil


Department of physics

Matoshri vimalabai deshmukh mahavidyalaya, amaravati



Size comparison of BJT transistor packages, from left to right: SOT-23,

Project Topic :-Ohm's Law
 Matoshri Vimalabai Deshmukh college
 Department of Physics
 Submitted to Patil Mam
 Submitted by Akanksha S. Khanande
 Class:-Bsc 3rd yr (PCM)



V, I, and R, the parameters of Ohm's law.

$$I = \frac{V}{R},$$

PROJECT Soft Superconductor

Hemant Manohar Rathod


UNDER THE GUIDENCE OF

Miss.U.patil

Department of physics


MATOSHRI VIMALABAI DESHMUKH MAHAVIDYALAYA,
AMARAVATI

1. It exhibits complete Meissner Effect.
2. They are completely diamagnetic.
3. Ex : Tin, Lead, Mercury, etc.,



H_a → Applied magnetic field
 H_b → Induced magnetic field

Project topic- Superconductor
Matoshri Vimalabai Deshmukh college
Department of Physics
Submitted to- Paresh Mam
Submitted by- Komal R.Dhage
Class- Bsc 3rd yr



**MATOSHRI VIMALABAI
DESHMUKH
MAHAVIDYALAYA
AMRAVATI**

Department Of Physics

Bsc 3rd (sem6)

Project Report

Topic – Rain Water Harvesting

PRESNTED BY
MAHESH P MAHATME

> Introduction

>
• What is Rainwater harvesting?

Rainwater harvesting is a simple strategy by which rainfall is gathered and stored for future usage. The process involves collection and storage of rainwater with help of artificially designed systems, that runs off natural or man-made catchment areas e.g. rooftop, compounds, rocky surface, hill slopes or artificially repaired surfaces on which rain falls may be filtered, stored and utilized in different ways or directly used for recharge purposes. Rainwater Harvesting is unrestricted from any kind of impurity, with relatively less storage cost and no maintenance cost involved except for periodic.

With depleting groundwater levels and fluctuating climate conditions, this measure can go a long way to help mitigate the adverse effects rising water scarcity. Reserving rainwater can help recharge local aquifers, reduce urban flooding and most notably, ensure water availability in water-scarce zones.



PC: Manjunath Reddy

**Matoshree Vimalabai Deshmukh
Mahavidyalaya, Amravati**




Project Report
On
"Fiber Opticals"

Submitted By
Mayur M. Ingole
Final Year B.Sc

Guided By
Miss. U. R. Patil

Department of Physics
Matoshree Vimalabai Deshmukh Mahavidyalaya, Amravati



**MATOSHRI VIMLABAI
DESHMUKH
MAHAVIDYALAYA
AMRAVATI**

DEPARTMENT OF PHYSICS
BSc 3rd (sem6)
Topic – Magnetic Susceptibility

PRESENTED BY
Nisha N. Thorat


Paramagnetism



Ferromagnetism
exchange integral > 0




Antiferromagnetism
exchange integral < 0






$$\chi_0 = \frac{C_p}{T}$$



$$\chi_0(T > T_c) = \frac{C_f}{T - T_c}$$



$$\chi_0(T > T_N) = \frac{C_f}{T + \theta_f}$$

A PROJECT ON Magnetic Properties Of Matter

Name : Prajval R. Jawanjal

Class : Bsc-3rd Year (sem-vi)

Submitted to: Utkarsha Patil

Academic Year : 2021-22




Figure 5
A magnetic field \mathbf{B} is applied along the z -axis. Due to this, a force (\mathbf{F}) is exerted on the dipole. Magnetic charge at point R is pulled towards left and magnetic charge at S is pulled towards right. The magnitude of force will be,

$$F = I w B$$

The net torque exerted on the dipole is given by,

$$\zeta = \mathbf{I} \times \mathbf{F} = I F \sin \theta \mathbf{z} = I w B \sin \theta \mathbf{z} = m B \sin \theta \mathbf{z}$$

$$\therefore \zeta = \mathbf{m} \times \mathbf{B} \quad (\text{where } m \text{ is the spin magnetic moment})$$

This torque will try to align the magnetic moments of the atom in a direction parallel to the direction of external applied magnetic field. See figure 6.

Figure 6

MATOSHRI VIMALABAI DESHMUKH MAHAVIDYALAY AMRAVATI PROJECT ON TRANSFORMER


Name :- Rushikesh P. Kadu

Class :- Bsc – 3rd Year (Sem – VI)


Subject :- Physics

Submitted To :- Utkarsha Patil Madam


Academic Year :- 2021 – 22



Matoshree Vimalabai Deshmukh
 Mahavidyalaya Amaravati.
 Project Name : Electrical conductivity
 Name : Ku. Samiksha Rajendra
 Khedkae.
 Class :- B.Sc III^{ED} year
 Sem :- VI
 Subject : Physics.
 Submitted to :- Patil mam
 year :- 2021 / 2022.



PROJECT
 Transistor
 SAURABH MANOJ CHAVHAN
 UNDER THE GUIDENCE OF
 Miss.U.patil
 Department of physics
 Matoshrivimalabaideshmukh mahavidyalaya, amaravati



Size comparison of BJT transistor packages, from left to right: SOT-23, TO-92, Pulse Electronics.

Matoshree Vimalabai Deshmukh Mahavidyalaya, Amravati

Department of Physics

Project Report : 2021-22

B.Sc Part II (Sem – IV)

Sr. No.	Name of the Students	Project Topic
1	Anuj P. Kawale	Electric motor
2	Divya O. Bhure	Solar Plate - Mobile Charger
3	Gauri G. Yerne	Newton's Cradle
4	Komal A. Waghmare	Laser Security Alarm System
5	Nikita G. Khokale	AC Generator
6	Sakshi G. Kolhe	Air Pollution Detector
7	Sakshi K. Kubade	Wireless Energy - The future of Electricity
8	Suraj M. Kale	Solar Water Heater
9	Vaishnavi S. Lade	Solar Power
10	Yamini M. Lad	Based Gas Leakage Detector System

P.V. Gondchaz
Convenor

DR. S.D. THAKARE
Coordinator, IQAC
Matoshree Vimalabai Deshmukh Mahavidyalaya

PRINCIPAL
Matoshree Vimalabai Deshmukh
Mahavidyalaya, Amravati

Matoshree Vimalabai Deshmukh Mahavidyalaya, Amravati

Department of Physics

Project Report : 2021-22


B.Sc Part III (Sem – VI)

Sr.No.	Name of Students	Project Topic
1	Aditya Prashant Chimote	Optical Fiber
2	Akanksha Sudhirrao Khnande	Ohm's Law
3	Arpita Jaypal Bhuyar	Coordination Number
4	Avishkar Sanjay Gayakwad	Nicol Prism
5	Hemant Manoharrao Rathod	Soft Superconductor
6	Komal Ramesh Dhage	Superconductor
7	Mahesh Pradiprao Mahatme	Rain Water Harvesting
8	Mayur Manohar Ingole	Fiber Optics
9	Nisha Nidhan Thorat	Magnetic Susceptibility
10	Prajwal R. Jawanjal	Magnetic Properties of Matter
11	Rushikesh Prabhakar Kadu	Transformer
12	Rutuja Shankarrao Kadu	Nanotechnology
13	Samiksha Rajendra Khedkar	Electrical Conductivity
14	Saurabh Manoj Chavhan	Transistor
15	Subodhkumar Dadarao Sirsat	Hydro Power
16	Shreya Ganeshrao Kale	Zone Plate
17	Sneha Prakash Dongare	Superconductivity
18	Vaishnavi Diliprao Samudre	Semiconductor


U. R. Patil

Convenor


DR. S. D. THAKARE
Coordinator I.C.A.C.
Matoshree Vimalabai Deshmukh Mahavidyalaya


PRINCIPAL
Matoshree Vimalabai Deshmukh Mahavidyalaya
Mansedhar, Amravati

Matoshree Vimlabai Deshmukh Mahavidyalaya, Amravati
Physics Project
B.Sc. Part - III (Sem - VI)
Subject : Physics

Academic Session : 2021-22

Sr.No.	Name of Students	Project Topic
1	Aditya Prashant Chimote	Defects in solids
2	Aditya Gajanan Kalmegh	Transistor
3	Akshay Shankarrao Mankar	Transistor
4	Akanksha Sudhirrao Khanande	Ohms law
5	Arpita Jaypal Bhuyar	Coordination number
6	Hemant Manoharrao Rathod	Soft superconductor
7	Komal Ramesh Dhage	superconductor
8	Mahesh Pradiprao Mahatme	Rain water harvesting
9	Mayur Manohar Ingole	Optical Fiber
10	Nisha Nidhan Thorat	Magnetic Susceptibility
11	Prajwal Rameshwar Jawanjal	Magnetic properties of matter
12	Rushikesh Prabhakar Kadu	Transformer
13	Rutuja Shankarrao Kadu	Nanotechnology
14	Sachin Bhojraj Maharnar	Semiconductor
15	Samiksha Rajendra Khedkar	Electrical Conductivity
16	Saurabh Manoj Chavhan	Transistor
17	Shalesh Janrao Meshram	Transistor
18	Subodhkumar Dadarao Sirsat	Hydro power
19	Shreya Ganeshrao Kale	Zone Plate
20	Sneha Prakash Dongare	Superconductivity
21	Vaishnavi Diliprao Samudre	Semiconductor
22	Vaishnavi Gajanan Thombare	Unit cell
23	Vikash Manjukumar Dhandar	Solar energy


Convener Signature
(U. R. Patii)


DR. S D THAKARE
Coordinator, I.Q.A.C.
Matoshree Vimlabai Deshmukh Mahavidyalaya, Amravati
Principal
Matoshree Vimlabai Deshmukh Mahavidyalaya, Amravati

Shri Shivaji Education Society's
Matoshree Vimalabai Deshmukh Mahavidyalaya
Amravati

**Students undertaking Project work / Field Work /
Internship.**

**Project in Chemistry
2021-2022**

Matoshree Vimalabai Deshmukh Mahavidyalaya, Amravati

Internal Quality Assurance Cell (IQAC)

Convenor/Co-Ordinator Report

Academic Session -(2021-22)

Chemistry Project Report

- **Name Of the Convenor – Miss R.A.Thakare.**
- **Project Importance – To improve the knowledge & skills in particular area.**
- **Objectives –**
 - **To provide a broad foundation in chemistry that stresses scientific reasoning and analytical problem solving with a molecular perspective.**
 - **The students will acquire a different areas and enable them to understand and critically interpret the knowledge of chemistry.**

Project details :

The Chemistry project has done by the B.Sc III year students. There are 89 students participated in the project. Different topics were given to the students and all students made their projects on given topics.

Outcome/ Impact:

Understand the principles of various fields of chemistry (organic, inorganic)


Develop as independent thinkers who are responsible for their own learning.

Develop transferrable quantitative skills. Be able to work with other demonstrating leadership and collaborative skills.


Signature
Convenor


DR. S. D. THAKARE
Coordinator, I.Q.A.C.
Matoshree Vimalabai Deshmukh Mahavidyalaya
Amravati


Signature
Principal



List of Students

Sr.No.	Name of Student	Name of Project
1.	Mr. Vishal G. Jamnekar	Nuclear Chemistry
2.	Mr. Prajval R. Jawanjal	Polymers
3.	Mr. Om S. Wankhade	Photochemistry
4.	Miss. Sonali S. Potorkar	Nature of light and electromagnetic spectrum
5.	Miss. Akshada D. Sable	Spectroscopy
6.	Miss Bhuvaneshwari J. Nagle	Kinetic expect of metal complexes
7.	Miss Kalpana S. Bhusum	Theromodynamic and Kinetic stability of the complexes
8.	Mr. Kartik G. Dabhere	Silicon Polymesr
9.	Miss Mayuri K. Rathod	About Drugs
10.	Miss. Nikita R. Zadkhande	Electronic Spectroscopy


Signature
Teacher In Charge
Mrs. Rashmi A. Thakare




DR. S. D. THAKARE
Coordinator, I.Q.A.C.
Vimalabai Deshmukh Mahavidyalaya
Amravati


Signature
Principal
MVDM Amravati

Chemistry (Department of Science)
2021-22
Project Sample

1.

A PROJECT
ON
NUCLEAR CHEMISTRY

Name : Vishal G. Jamnekar
 Class : Bsc-3rd Year (sem-vi)
 Submitted to: Rashmi Thakre
 Academic Year : 2021-22

Nuclear Binding Energies
 Scientists discovered in the 1930's that the masses of nuclei contained less than those nucleons individually.

Mass of 2 protons 2(1.00728 amu)
 Mass of 2 neutrons 2(1.00667 amu)
 Total = 4.01390 amu

The mass of a Helium-4 nucleus is 4.00159 causing a mass defect of 0.014 amu.

The origin of this mass defect is some of the mass is converted to binding energy which binds the nucleons together in the nucleus. Energy then needs to be added to separate these nucleons to overcome this binding energy. This energy added to break the nucleons apart is called nuclear binding energy.

Nuclear Fusion
 Nuclear fusion is the process of joining two smaller nuclei to form a larger one.

Nuclear Fission of U-235

2.

A PROJECT
ON
POLYMERS

Name : Prajval R. Jawanjal
 Class : Bsc-3rd Year (sem-vi)
 Submitted to: Rashmi Thakre
 Academic Year : 2021-22

Addition polymerization is a classic reaction, which was initiated, propagates until the chain is not terminated. It involves three steps Chain initiation, Chain propagation and Chain termination. Addition polymerization can take place via three different types of mechanisms:

- (i) Cationic Mechanism
- (ii) Anionic Mechanism
- (iii) Free Radical Mechanism

i. Cationic Mechanism: In this mechanism, the reaction is initiated by an electrophile resulting in the formation of a carbocation intermediate, also known as cationic mechanism. The reaction can be terminated by a nucleophile. We can summarize that in this reaction, Initiator is Electrophile, Intermediate is Carbocation, Initiator (Terminator) is Nucleophile. The mechanism can be shown as:

- a) Chain Initiation step
 $n \text{CH}_2=\text{CH}_2 \xrightarrow{\text{H}^+} \text{CH}_2^+ \text{CH}_2^-$
- b) Chain Propagation step
 $\text{CH}_2^+ \text{CH}_2^- + \text{CH}_2=\text{CH}_2 \xrightarrow{n} \text{CH}_2(\text{CH}_2\text{CH}_2)_n\text{CH}_2^-$
- c) Chain Termination step
 $\text{CH}_2(\text{CH}_2\text{CH}_2)_n\text{CH}_2^- + \overset{\cdot}{X} \longrightarrow \text{CH}_2(\text{CH}_2\text{CH}_2)_n\text{CH}_2\text{X}$

ii. Anionic Mechanism: In this mechanism, the reaction is initiated by a nucleophile resulting in the formation of a carbanion as intermediate, also known as anions mechanism. The reaction can be terminated by an electrophile. We can summarize that in this reaction, Initiator is Nucleophile, Intermediate is Carbanion, Initiator (Terminator) is Electrophile. The mechanism can be shown as:

- a) Chain Initiation step
 $n \text{CH}_2=\text{CH}_2 \xrightarrow{\text{N}^-} \text{CH}_2^-\text{CH}_2^-$
- b) Chain Propagation step
 $\text{CH}_2^-\text{CH}_2^- + \text{CH}_2=\text{CH}_2 \xrightarrow{n} \text{CH}_2(\text{CH}_2\text{CH}_2)_n\text{CH}_2^-$
- c) Chain Termination step
 $\text{CH}_2(\text{CH}_2\text{CH}_2)_n\text{CH}_2^- + \overset{\cdot}{X} \longrightarrow \text{CH}_2(\text{CH}_2\text{CH}_2)_n\text{CH}_2\text{X}$

Teacher In Charge
Mrs. Rashmi A. Thakare

Principal
MVDM Amravati

3.

4.

Teacher In Charge
Mrs. Rashmi A. Thakare

Principal
MVDM Amravati

7.


Shivaji Education Society, Amravati's
Matoshree Vimalabai Deshmukh
Mahavidyalaya, Amravati (M.S.)

DEPARTMENT OF CHEMISTRY

PROJECT TOPIC
THERMODYNAMIC AND KINETIC STABILITY OF THE COMPLEXES

NAME :- KALPANA S. BHUSUM
CLASS :- [B. Sc] 3rd Year (C.B.Z.)
SEM :- VI
YEAR :- 2022
DATE :-

Submitted To:
Mrs. Rashmi Thakare

c) Temperature
The effect of temperature can be two fold.
 i) If the complex compound contains volatile ligands like H_2O , NH_3 , etc, their stability decreases with increases in temperature. Such complexes undergo decomposition on heating.
for example :

$$[\text{Co}(\text{NH}_3)_6]\text{Cl}_3 \xrightarrow{\Delta} [\text{Co}(\text{NH}_3)_5\text{Cl}] + \text{NH}_3$$
 ii) Secondly, with increase in temperature transformation of certain coordination compounds from t to another take place.
for example :

$$\text{AgI}_2(\text{AgI}) \xrightarrow{\Delta} \text{Ag}_2(\text{I}_2)$$

 Red Yellow

d) pH condition of pH of reaction medium:
It plays very important role in the formation and stability of the complexes in aqueous solution. Both H^+ and the metal ions are competitors for a ligand. Therefore if the concentration of H^+ lowered by increasing pH the attraction between metal ion and increases that results in the formation of more stable complexes. So complex takes place at higher pH.

e) Nature of solvents :
It is observed that the stability of complex varies with increase this in polarity of solvent. For example: $[\text{CoCl}_4]^{2-}$ is more stable in acetone while less stable in water as water is more polar and strong ligand as compared to Cl^- (ligands).

2. Nature of Central metal ion
The following properties of Central metal ion are responsible for stability of complexes.

f) Charge on the central metal ion
In general, greater the charge on Central metal ion greater is the stability of complex. This is because a smaller more highly charged ion allows closer and faster approach of the ligands and the greater force of attraction results into stable complex.

For example the complexes of Fe^{3+} ion are more stable than those Fe^{2+} ion.
 $[\text{Fe}^{3+}(\text{CN})_6]^{3-} > [\text{Fe}^{2+}(\text{CN})_6]^{4-}$

8.


DEPARTMENT OF CHEMISTRY
MATOSHREE VIMALABAI DESHMUKH MAHAVIDYALAYA
AMRAVATI.



Topic
Silicon Polymers
Kartik Ganesh Dabhere
B.Sc III sem VI
2021-2022

Silicones / Polysiloxanes

- Silicones consist of an inorganic silicon-oxygen backbone chain ($\cdots\text{Si}-\text{O}-\text{Si}-\text{O}-\text{Si}\cdots$) with organic side groups attached to the silicon atoms.
- These silicon atoms are tetravalent.




- Silicones have in general the chemical formula $[\text{R}_2\text{SiO}]_n$, where R is an organic group such as an alkyl (methyl, ethyl) or phenyl group.


Teacher In Charge
Mrs. Rashmi A. Thakare

Principal
MVDM Amravat.

9.



10.



photoelectron spectroscopy (UPS), and Auger electron spectroscopy (AES). These analytical techniques are used to identify and determine the elements and their electronic structures from the surface of a test sample. Samples can be solids, gases or liquids.^{[1][2]}

Chemical information is obtained only from the uppermost atomic layers of the sample (depth 10 nm or less) because the energies of Auger electrons and photoelectrons are quite low, typically 20 - 2000 eV. For this reason, electron spectroscopy is a technique for surface chemical analysis.

Type of electronic transition

s → s* Transitions

An electron in a bonding s orbital is excited to the corresponding antibonding orbital. The energy required is large. For example, methane (which has only C-H bonds, and can only undergo s → s* transitions) shows an absorbance maximum at 125 nm. Absorption maxima due to s → s* transitions are not seen in typical UV-Vis. spectra (200 - 700 nm)

n → s* Transitions

Teacher In Charge
Mrs. Rashmi A. Thakare

Principal
MVDM Amravati

Shri Shivaji Education Society's
Matoshree Vimalabai Deshmukh Mahavidyalaya
Amravati

**Students undertaking Project work / Field Work /
Internship.**

**Study visits to Sawarkheda Gram
Panchayat
Dt. 18.12.2021**

Matoshree Vimalabai Deshmukh Mahavidyalaya, Amravati
INTERNAL QUALITY ASSURANCE CELL (IQAC)

Activity undertaken (Academic Session 2021-2022)
Faculty of Humanities /Home Science / Science

Department / Extension Activity
Name of the Department : Community Development & Extension
Name of the Teacher : Dr.R.S.Kawale

Sr.No	Name of Activity	Type of the Activity	Day/Date	Resource Person / Guest	Participants	Objective	Outcomes
01	Visit to Savarkheda Grampanchayat	Field work	26-03-2022	Shri. Gajanan B. Khode (sarpanch)	15	1.To reinforce experiential & contextual learning 2.To expose to student to different lifestyle 3. To know the working of Grampanchayat	1.Students learned about the Contextual learning 2.Students learned about different lifestyle 3.Student gate knowledge working of Grampanchayat

Name / Signature of the in charge / Head of Department



DR. S. D. MAKARE
Coordinator, I.Q.A.C.
Matoshree Vimalabai Deshmukh Mahavidyalaya,
Amravati

PRINCIPAL
Matoshree Vimalabai Deshmukh
MahaRajyalikaprabhavati.



श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती
मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालय अमरावती



सावरखेडा ग्रामपंचायतीचे अध्ययन व विश्लेषण
2021-2022

पार्गदर्शक
डॉ. आर.एस. कावळे
सामुदायिकविकासविस्तार

अध्यासकाते
विद्यार्थी
B.A.II & B.A. III
सामुदायिकविकासविस्तार

सावरखेडा प्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची यादी सन 2021-2022

आरोग्य, पोषण ,पाणीपुरवठा व स्वच्छता समिती

- 1 अध्यक्ष - श्री गजानन खाडे
- 2 सचिव - श्री आर आर ठाकरे

अनुक्रमणिका

- 1 सरपंच- श्री गजानन खाडे
- 2 उपसरपंच- श्री सुधाकर गणपतराव तायडे
- 3 सदस्य- श्री नेताजी पाटील
श्री संजय रामभाऊ साबळे
श्री सहदेव सिताराम तायडे
सौ. सविता अरविंद घसकपर
सौ संगीता दा.गायकवाड

Page No. : 13
Date : / /

अहवाल - २

विषय :-

सावरखेड ग्राम्यांमध्यायतीय
अध्यास

ठिकाण :-

सावरखेड ता. मोशी रज. अमरावती

वेळ :-

10 ते 12

दिनांक :-

१८ ऑस्ट्रिवर 2021

ठार :-

सावरखेड

संत गूडगे वाबा अमरावती विद्यापिडाने
जुपुन दिलला अश्याक्रम ३० ऑग २
या पुतता करूच्यासाठी रटामीण
आगाला भेट दिली.

मार्गदर्शक शिक्षक :

प्रा. डॉ. कनेश कावडे क्षर

गट समुद्र : १५०० पांडिल

येचे या क्षारख्या अनेक गांवांनी क्षावरखेड
आढळाला. दिलेही त्यांना गावामहाये,
या विषयाला झुजुसर्जन सूर्जन उत्तराखण्डारे
रटामप्यायात्तीच्या क्षवस्यायी येण्या
केली या त्यांनेसाठी क्षावरखेडा येचील
माहिती पुढाल समाने क्षांगता येते.

क्षावरखेडा रटामप्यायात्तीचा माहिती

रटामप्यायत ही गाव पातळावर
गोप्या विकास घडवुन आणाऱ्यारी क्षरख्या
होय गावाच्या विकास द्या क्षामंप्यायात्तीचा

कोर्यावर अवलंबन उसते गाव पातकीवर
 विश्वास द्वयानेक लोकाना करावा भा
 देतुने लोकाच्या हातात घटामपूचायतीच्या.
 सत्ता दिला पास्तावूक मुवाताले लोकाना
 गुकभू येऊन या कुणी घताच्या तश्वं
 क्षेत्रविश्वा हे आपल्या देवाच्या युनी
 पारपारक पहलत परंप्रात उसताना
 दृष्टजान् बदलती माझ वाताच्यानतर
 आपला हृषा कसा घालवावू हे दरमुळ
 घटना लिहुन ही ठनिवा हा तिच्यामह्ये
 पंचायतीच्या कुणस्तु मृणुन करूयात
 आले ही कुणस्ती कृष्णुन करूयात अमु
 ही कुणस्ती क 73 वा घटना कुणस्ती
 रुकुन ओळखल्या जाते या
 या कुणस्तीपूमाणी आता
 भारतात ऐस्तार्हि कृष्णजे तीन पातकीवर
 कृष्मार घालविणे जिल्हा सतारावर, जिल्हा
 पारष्ट्रदृ, तालुका सतारावर पंचायत
 सामात व घटामस्तरावर कारम्हार यालतात.

घटामपंचायत मध्यील समाव्याची नावे :-

सदस्याचे नाव

प०

वाई

१]	स्त्री गजानन बाबुराव शेंडे	सरपंच
२]	स्त्री विद्या दामोदर आठवळे	उपसरपंच
३]	स्त्री गजानन पालासाव ठवळी	सदस्य
४]	शेख शकील दोख जमील	सदस्य
५]	स्त्री सुद्धाकर गणपत तारुडे	सदस्य
६]	स्त्री कोकळा अशोकराव येटे	सदस्य
७]	कु रन्पुली वाजेंप तारुडे	सदस्य
८]	स्त्री वाविता मानसिंग ठुकुर	सदस्य
९]	मिनल मोरेश्वर पाटील	सदस्य
१०]	आर आर ठाकरे	शास्विव

रोतीहासिक पाष्वरमुम्हा

फार उर्विण्या काळापूसुन देखात पंचायतीचे
 आस्तीत्व आहे उवा घमसऱ्या व जाती
 उपल्या याप्या सृष्टीवा, तात्कालान ग्रामपंचायत
 तीर्हिण्या. उर्धनेमहय दौती गाव उवी पूलागी
 कूपालेषा व सृष्टी असल्यामुळे शेंडे
 हे उवापन्ज दोते १९२० भाष्य.

मुंबई. व्हार्सपंचायत् आसैल्लात् आली
था पंचायता मध्याळ, सव लोक
म्बुरुकान व्हरस्य होते 1920 लोक
अस्याना मतदानाच्या आधिकार देव्यात
आला. या काल्पनिकात जिल्हा खोड
ठारामपंचायतकडे पुनियंत्रण क्षोपविव्यात्
आले. 1923 मह्ये कुंबुरुक्ष सरकारने
क्षोपयायताच्या गाठ आधिकारणाच्या
विस्तृत आधिकार घेत्र वाढविले त्या-
नंतर दा क्राच्यावा 1928 मध्यून आजही
अभलात आलेला आहेत

प्रशासकाच्या माहिती

- 1] सरपंच :- श्री गजानन वाबुराव खोडे
- 2] उपसरपंच :- श्री विष्णुतार्ड दामोदर आठवले
- 3] कसविव :- आट आट ठाके

क्षोपयायत्त्वाच्या 19 व्या घर्ना
दुर्बस्तीने त्यामहरे बदल केन्न 1500
क्षमासद विनिमय 17 पैकी 2 रुकुणा.
असावे. या हावामहरे ठारामपंचायत नोंदवणी
जुसार लोकांसंख्या 205। रोवडा लोकांसंख्या
आहे.

ठारामपंचायत कार्यालय क्षेत्रमधील कामे :-

- 1] ठारामपंचायत मधील सर्व नमुने पंचायत भागील काम करण्याची युस्तके अहवान ठेके
- 2] जन्म, मृत्यु, नोंदणी, विवाह करणे तसेच वाजस्टर अद्यावत ठेवणे
- 3] जन्म, मृत्यु, विवाह, व जातीचे दाखले, लोकांना माहितल्यास ते त्याना देणे
- 4] विविध कर वस्तुली घासपंचायती क्षेत्र:चे उत्पादन वाढविण्यासाठी विविध कुर मारवित साठी प्रसिद्धी कर त्थंड टक्कस बाजार स्थाड वरे या सब कामांचा वास्तुला हे काम ठारामपंचायत आहे.

4] जवाबदारी उपसंरपच्याची असेल तरु उपसंरपच्याच्या अधिकारात सांगीदारी असून त्याच्या ग्रौरहजेराल ट्याला महत्त्व आहे। ग्रामपंचायतचे हे पाहिले पद असून क्षुरपच्याने क्षेत्रः आपल्या अधिकार यु जवाबदारी ग्रामपंचायतच्या संघट्यात जे कर्तव्य आधिकार जवाबदार्या ग्रामीणकास पार पाडाव्या लागतात त्या पुढीलभूमाठे

पूछासाकिंय कामे :-

जवाबदारी सेवकाऱ्ह आहे. काई ग्रामपंचायतने क्षेत्रः नोकरी वर्ग नियुक्त केला आहे. परंतु ह्याच्या कूडुन दो कामे, पफक्त होव्याची जवाबदारी ग्रामसेवकाची आहे.

ग्रामसंस्था :-

ग्रामसेवक हा ग्रामपंचायत एवजी असल्यानुसारे ग्रामपंचायत एवजी असून त्याच्यावर आहे. एसपैस आणि ल्याच्या ग्रौरहजेरात ग्रामसंस्थाची तरीख ठरवून घेऊ ग्रामसंस्थात दुवळल्या विषम्याची भाव्या काढ्या ग्रामसंस्थाची नोटीस तयार करणे या योटीव्यावर उपसंरपच्या संदर्भात कामे ग्रामसेवकाने पार पाडाव्या लागते

रेतामसमा व्याप्रत्यानंतर मूर्तिवानाच्या
शब्द्या रेतामसमते हीणाह्या घृष्णपत नींद
चीने व गट विकास आधुन्यकृदि
व्याप्रत्याना अड्यनो रेतामसेवकाकर्णता
भावाहिता तयार करणे आणा क्षरप्रयाळा
ही माहिता ही है क्षेवकाच्ये आहे
जोटीस ३ दिवस कोल्पत्याहा द्युस्मास
अस्मीच्या एक पुणी द्युस्मा उन्नाधीन क्षण
क्षमासदाना ० पोहच्याविठे है रेतामसेवकाच्या
जबाबदारा आहे.

आशीकी व्यवहार :
रेताम समाजाची आणी पुणवळा नीथी
आणी रेतामानेचीच्या शब्द्याची जबाबदारी
रेतामसेवकावर आहे रेतामप्रत्यातीच्या
नोकर्गकडुन व सुल्लिख द्युशीब लेवणे ही
असून ही कामे रेतामसेवकात
शब्द्ये पुस्तक तयार कृततात आशीकी
ठ्यावृहाराक्षबद्धी क्षरप्रयाळा, उपस्परप्रयाळा
आणी क्षक्षस्याच्ये कूरूव्य जबाबदाच्या
कृप्यारात व्याने है रेतामसेवकाच्ये कर्तव्य
आहे.

रेतामप्रत्यातीच्या झूंपुणी द्युजाळू झुगडे ०
डेस्टोक व मकवृक्त तसेच्य रेतामानेची अशा
क्षपुणी जबाबदारा रेतामसेवकावर आहे.

क्षमा व ग्रहामस्येमहये इनालेत्या।
ठरावाची क्रायवाहो स्पंरपच्याचा इनालत्या।
ठरावाची सुमनोपगांगे नियमान्ते पुणे,
करावी भूगते ग्रहामपचाषादुने जे सदाच्या
सहा माहिने गोरहजार असतील त्याचा
अद्वाल सुदृढा प्रिलहा धिक्कास्याकडे
पाठविठ्याची जवाबदारी ग्रहामसेवकाची
असति.

स्पंरपच्यानी काजीरामा विला नुर तो
क्षमापतीकडे व उपसंरपच्य आणे सदाच्य
त्याचे काजीनासे क्षमापती व क्षरपच्य।
पच्याचतु इनितीच्या पुढे कनहस्याच्या पुढे
माहिती करातु ग्रहामपच्यातीच्या पुढे
ठेवण्यात येते.

अंदाजपत्र याहितोषः

ग्रहामसेवक ग्रहामपच्यातीच्या
शाच्येष असल्यामुळे अंदाजपत्रक तयार।
करणे हे ग्रहाम पंचायतीच्या मान्यतेन
उ. डिसेंबर युवा पंचायत क्षामितकडे
पाठविठ्याची जूषाखाली योजावत आहे
महानुन व्याने अंदाजपत्रक तयार
करण्यापुढी पुढीला आयीकि उपलब्ध
होऊ काकणाऱ्यावर उप्पन्न व आनेवृत्ती
कामावर रव्याची माहिती करापच्याला द्यावेत

ठतामस्यमेत लोकानी कूलेल्या ॥
 शुभ्यना सरकूसु जिल्हा पारषदु आणि
 प्रयायत् सामोत कडुन आहुली
 अपाजप्रक तस्यार करूयावंशवृष्टी
 माहृत् सरप्रधाना हयावा यावळन
 पुण्याल आशीक वषात तयार करावू
 आशीक अस्त्राज प्रक आवावा ता
 सरंप्रस्त्री विनिमय विस्तार करून
 सल्लाने तयार करावू
 ठतामस्यमेत अद्वाजप्रक
 भुद्धी य आवे जाही तर ते
 क्षात्रिय तयार करून जानेवारी
 पुण्या प्रयायत क्षान्तिक भजुणीसाठी
 पाडव शक्तात .

निष्कर्ष

सावरखेडा ग्रामपंचायतीता आम्ही विद्यार्थ्यांनी भेट देऊन ग्रामपंचायत द्वारे झालेल्या विकासाच्या अभ्यास केला तसेच सरपंच सचिव आणि ग्रामपंचायत सदस्य यांना माहिती घेतल्यास असे तक्षात आले की सावरखेडा ग्रामपंचायत कशाच्या दृष्टीने परीपूर्णते वाटचाल करताना दिसून येते, या ग्रामपंचायतीची एकूण सभासद संंख्या 16 आहे. त्यापैकी चार महिला तर तीन पुलूष आहे. प्रशासनाच्या दृष्टिकोनातून विविध समित्यांची स्थापना तसेच गावाचा विकास साधनाच्या दृष्टिकोनातून महत्वाची पाऊले उचललेली दिसते. कारण या ग्रामपंचायती द्वारे ग्राफ विकासाची कामे 90 टक्के करण्यात आली. तसेच समाजप्रबोधन व्यवसनमुक्ती मध्ये ग्रामपंचायतचे सक्रिय योगदान दिसते. या गावामध्ये 17 महिला बचत गट असून महिला संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत सावरखेड ग्रामपंचायत सर 2021-2022 मध्ये अभ्यास करावा प्रथम क्रशांक मिळविला आहे. निर्मल ग्राम बनवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्नशील आहे. तसेच तंटामुक्ती समिती अंतर्गत गावातील प्रश्न आप आप सामाये समोपच्चाराच्या यांगने सोडविलल्या जात आहे. असे दिसून येते सन एकूण 2021-2022 ला तंटामुक्ती अंतर्गत सावरखेडा ग्रामपंचायत बळीसास पात्र ठरती आहे. निर्मल ग्राम बनवण्याच्या दृष्टीने अधिक भर देणे गरजेवे ठरते. असे निर्दर्शनास आले.

DR. S. D. THAKARE
Coordinator, I.Q.A.C.

Matoshree Vimalabai Deshmukh Mahavidyalaya
Amravati



PRINCIPAL
Matoshree Vimalabai Deshmukh
Mahavidyalaya, Amravati.

**Matoshree Vimalabai Deshmukh Mahavidyalaya,
Amravati**
INTERNAL QUALITY ASSURANCE CELL (IQAC)

Academic Session 2021-22

Visit to Savarkheda Grampanchayat

LIST OF STUDENTS

Date-18-12-2021

Sr.No.	Name of Students	Class	Sign
1	Pallavi L.Raut	B.A.III	P.L.Raut
2	Pranali S. Lokhande	B.A.III	P.S.Lokhande
3	Shubham P.Ghadam	B.A.III	S.P.Ghadam
4	Shubhangi P.Gayakwad	B.A.III	S.P.Gayakwad
5	Sneha G.Ingole	B.A.III	S.G.Ingole
6	Tanuj J.Maskule	B.A.III	T.J.Maskule
7	Vaishnavi N.Nagapure	B.A.III	V.N.Nagapure
8	Ashvini S.Bisandare	B.A.III	A.S.Bisandare
9	Atharv N.Pakade	B.A.III	A.Pakade
10	Gayatri D.Thakur	B.A.III	G.D.Thakur
11	Harshali B.Sawarkar	B.A.III	H.B.Sawarkar
12	Nilesh D.Hiwrale	B.A.III	N.D.Hiwrale
13	Sanket S.Vaidhya	B.A.III	S.Vaidhya
14	Sanjana G.Badshe	B.A.III	S.G.Badshe
15	Pranali P.Wankhade	B.A.III	P.P.Wankhade

DR. S. D. THAKARE
Coordinator, I.Q.A.C.
Matoshree Vimalabai Deshmukh Mahavidyalaya,
Amravati



PRINCIPAL
Matoshree Vimalabai Deshmukh
Mahavidyalaya, Amravati.

Shri Shivaji Education Society's
Matoshree Vimalabai Deshmukh Mahavidyalaya
Amravati

**Students undertaking Project work / Field Work /
Internship.**

**Study visits to Vanarai Society
Dt. 26.03.2022**

Matoshree Vimalabai Deshmukh Mahavidyalaya, Amravati

Inter Quality Assurance Cell (IQAC)

2021 – 2022

Faculty of Humanities


Department Activity Details

Sr. No	Name of Department	Name of the activity	Day	Date	Objective	Resource Person / Guest	Participants	No. of Participants
01	Community Development & Extension	Visit to Vanrai Society		30/03/2022	To make the students aware about NGO	Madhu Gharad	15	-

Name of the Incharge / Head of Dept.

(R.S. Kavade)

Signature of Incharge / Head of the Dept.





DR. S. D. THAKARE
Coordinator, IQ.A.C.
Matoshree Vimalabai Deshmukh Mahavidyalaya
Amravati


Principal
Matoshree Vimalabai Deshmukh
Mahavidyalaya, Amravati

Date of Practical

१) व्याख्येचे नोंद व पता

वनराई

वनराई प्रवान्त नगर
उमरावती

२) फेटीचा दिनांक व वेळ :- 26/3/2022

३) व्याख्येचा इतिहास

महाराष्ट्रामध्ये १९७२ ला जो दुष्काळ पडला देता त्याची क्षेत्र व्याख्य मारसाळा पोट्याली दोती. ब्लॉड नाई शाळी दोती. लोकांना 'अला' घास्य उपलब्ध देत नाही. मोठन घासीया यांनी त्या काढात वनराई या व्याख्येची निमित्ती केली. पुण्यामध्ये या व्याख्येचे मुख्य कायलिय आहे. हा विमागामी वनराई कायी रुक्कु आहे अमरावती विमागामाऱ्ये १९९० ला वनराई या व्याख्येची रथापना झाली व त्याचे मुख्य प्रवत्तकी ४४०५८ श्री महामातु घाठ दें 'वनराई' या व्याख्येचा कायीभार व्याख्यात आहे.

Teacher's Sign:-

DATE

Date of Practical

५

संख्येचे उद्देश

संख्येचे नाव 'वनशर्व' आहे. वनशर्व इ संख्या इत्तेवरीला आणि त्यांचे उद्दाठा करणे व त्याचे भौतिक पट्ट्यानु देख्यासाठी निगमित क्षाली आहे. वनशर्व संख्येचे काढी उद्देश आहे ते रुग्णालील प्रभावी.

१) जलसंधारणा करणे

२) बाडे करणे

३) पाणलोट दोग विकास कार्यक्राम बागविठे

४) गैरागिंव कोती करणे

५) वाचनालय चालविठे

६) मधुमती मुक्ता वितावरण तयार करणे

DATE

Name of Practical

5) प्रशास्ती कार्यक्रम / प्रशासनाक्रिय संवर्धना है

वनराई कार्यक्रम विभागीय प्रशासन-नगर कार्यक्रमाचे कायलियीन क्रमाक्रिता-पार— आहे. त विविध भानुष्म फ्रेजर विभाग वनरावर या संस्थेने श्री महुजांडु घाडे हे आहे मध्यराष्ट्र राज्यनाला. वृद्ध संवर्धन, पाणलोट, निसर्ग सुदारता या उन्नत्यगाने कायदाळा नाहीव जाखूती हे नाली वनराईच्या भाष्यगाने राखविली आहे.

अमरावतीमध्ये लोकसंस्थेच्या तिक्कोमुळे दौदरामध्ये शाळे पाहिजे. परंतु संस्था लाष झाडे उपलब्ध आहे. ज्ञानी महानु दा कायक्रिम राखविठी आवश्यक आहे.

Teacher's Sign: _____

Name of Practical

संस्थेची जारीकृती बाबु

वनशाई संस्थेला मध्यराज्य द्वारा नाकुणु काढी प्रभागात अनुदून मिळात. त्यामध्ये, पाठ्यालोट फोर विकास क्रारक्रम वृक्षवन्यवाचनी व वृक्ष लावणे, परसजागर स्नाठी अमरावती मधील वर्षी वृक्षालेतील प्रत्येक विद्यालयाकडून राकु उंशा रक्कम कुदूचा त्याना उपलब्ध होते.

मुख्य कायलियाकडे जारीकृती मदा केल्या जाते. काढी गदत व्याख्यानीकृती कायकर्ती थांव्या कडून मिळात ते खर्च झागाविला जातो.

D
Teacher's Sign.: _____

of Practical

रांगड्योने कार्यक्रिया प्रकल्प

1) नेसनगिकु पर्यविरण हा आपल्या भोवतीच्या निश्चयी निमित्ति घटकांचा नेसनगिकु पर्यविरणात व्हामाविशा देतो. त्याच्या निमित्तीत कोणत्याही प्रकारचा व्हामाविशा नसतो. नेसनगिकु पर्यविरण व्हवयंचलीत व व्हांडुलीत व्हवकपाचे असते. त्यातील घटकांचा राकमोकाबी घड व्हांडा असतो. त्याच्या त्रिया प्राक्तियांचा राकमोकाबर असतं परिणाम देत असतो. व त्यादून हे रांडुलन व्हाध्यने हे घटक पर्यवरणांचा लासतात. व त्याची परव्यवरणांची नेसनगिकु पर्यविरणाला साखळीच तयार देतो.

नेसनगिकु पर्यविरण असतं क्रियारीत आहे. ते व्याही क्षमीच नसतो. त्यात आवृद्धन येतात. व रात्र घडामोडी घडाता. म्हणुन नेसनगिकु पर्यविरण व्हर्षी व्हारखे नसते. व्याही परव्यविरण जे बदल देतात ते व्हरचवा व्हकाकार उनसतात.

थारीवाय आपण फुडे पाढ, कि नेसनगिकु पर्यविरणातील घटक निमित्ती आणी व्हजीक अशो दोन प्रकारचे उरतात.

Teacher's Sign: _____

DATE _____

Date of Practical

जौलीकृ प्रकारात शोडतो तोही इतर घटकाप्रभागी परस्परावलंबीय नैसर्गिक लाय प्रमाणात्या राळ दुवा आहे. परंतु ज्ञापल्या निवारणी दुला बुद्धीमत्तेमुळे तो नैसर्गिक परिवर्णनाचा नियंत्री आहे.

३) अंगोविकृती क्षमतेशीलता

निसर्गातील दृष्टि, पाणी, गमीन मारी, अग्निजे, उषाता, ज्ञानिता. इसी निसर्गातील घटकांना अंगोविकृती परिवर्णन अशी व्हाऱा आहे.

४) पर्यावरण व्हाऱा

मेलधाट व्हाऱरख्या जंगोलोचन व्हाऱण कृष्णाचा ह्यास घेऊन २-६ टांगांगी १७ वरप्रिंवी अगवावारीला निवृत्ती व्हाऱण, व्हाऱरख्या व्हाऱपन ठेली देवीसाठी दोणारी व्हाऱताड आवश्यक त्या रोवणी कवरा जावुन देवीपेत्यन त्याची कगाला शस्त्रपात्र करावी व पायविरलातल्या व्हाऱणाशाठी गावोगारी मोठिन पालू करावी नव. नवीन शोगेना पालू कराव्या. मवीन प्रकल्पामुळे.

Teacher's Sign:

DATE _____

Practical

- पयविरणाचे वृक्षाण दोळज. तरींये
विविदा उपयोगासाठी लागू. कटाई
केली जाते. काढी. वर्कु या त्रिकांडासु
तस्यार दोतात. त्यासाठी आ नुसार
प्रमाणात लाकडाची कटाई केली जाते.
तरींये पयविरण वृक्षाण करण्यासाठी
काढी गोब्बोचा उपयोग केला तर.

पयविरण हे सुरक्षित राहु वाकुते. तरींये
नाल्यान वादकाच्या पाठी व्हाठेवरो तरींये.
आजाविठे चासाठी प्रतिष्ठानातकु उपायाचा
उल्लेख करणे अवश्यक असता.
त्याचु बरोवर शांडपाच्यासर प्रतिशिथ्या
करणीसु क्यांग वापसून नवितील.
मदुषकाच प्रेमाणा. कमी करण्यात येते.
प्रक्रिया केलेले शांडपाणी जाऊन्याम तरींये
शार ठिकाणी वापरून्यात येते. घरेकुर
कंपुनीवरे काढी वषप्रिणी इतर रुग्णां
प्रक्रिया नावाची ए खास पद्धती निभाति.
कूरूचात जाळी या नियमांच पालव.
केले तर आपण नवकीच पयविरणाच्या
वृक्षाण कुकु वोकाण.

Teacher's Sign.: _____

३) लक्षिती $\frac{3}{5}$

लक्षिती विविध प्रकारत्या विद्यांची लागवड केली जाते. उनीकु प्रकारत्या जिया लंसटीकरण प्रशावल लावलया जातात. उद्यो. साग, बांधु, भांवा, वड. पणस, कडुकी, चिंच. आवळा $\frac{3}{5}$.

४) लागवड $\frac{3}{5}$

साग दा वृक्ष वायव्यभागो आढळतो. रस्त्यामित्रपैण परिसरस्थेला दा वृक्ष आढळून येतो. या छाडाच्या लाकडाचा उपयोग बांधकामाशाठी व फुनिचिर तयार करण्याशाठी केला जातो. विटीक्षाचा, ऊस्यातील, केला जातो. या छाडाची जट्ठजांच्या निमित्ताक्षाठी मोठ्या प्रमाणातूनूड कुळी रोखी खाग ल्युगवडाशाठी घरापैका दोरा घोषीत केले. या ठिक्काणी सागवणाऱ्या लागवड कवळ द्वावकीच्या कामाशाठी करण्यात येता असेहे. आजदी वनखात्याला लागवणाऱ्या लागवड मोठ्या केली जाते. सागवणाऱ्ये लागवड हे जातिकाय मौल्यवान लागवड जाई.

Teacher's Sign.: _____

of Practical

आजा दे फळजागायत्रा
 लागवडी झाठी ज्ञानिकाय मदत्वाची
 प्रजाती आहे. जांडयाच्या अनेक
 पृज्ञातीच्या, भारतात लागवळ करण्यात
 येतो. आजा दे फळ ज्ञानिकाय शसाळ
 असून त्याची बी दी जाकाराने
 झोठी असता. आजा दा शयादारा
 वृक्ष आहे. त्यावर छोट्या फुलाचा
 भोट्या येतो. परवानगी, भवन, व.
 घुलन किया किंटगाव्हर, घडतात,
 जंगलात फळावर उवलबून असून (री)
 भाकड, वटवाचळ, व अनेक पदी.
 आल्याच्या पिकलेल्या फळावर
 उवलबून उरतारा.

उ] वड →

वड दे वृक्ष प्रजातील नविन
 विविधता गढीत करतात. वड प्रजातील
 वृक्ष पर्यावरण दुष्या ज्ञानिकाय मदत्वाचे
 आहे. अनेक किट्ठा, प्राणी, वनस्पती
 प्रजाती या झाडाची फळ खाल्याराठी
 मा झाडावर वाराण्य करतात. वड प्रजा-
 तील वृक्षाचे विशिष्ट प्रजातीच्या

Teacher's Sign.: _____

DATE

Name of Practical

- किंटकाठ्यारे परागती मंडाव दोते.

4) कडुलिंब वृक्षाला शोषण

कडुलिंब वृक्षाला वारशीय भाषेता Androlobium Indica या नावाने ओळखल जाते.

पारंपारिक औषधोपचारात, याचा उपयोग केला जातो. कडुलिंबाचे फळ फिट पिपळ्या रंगाचे झस्तन या छाडाची पाने व फळ नविला ऊतीशय कडु असतात कडुलिंबांचा वापर नेशनलिक पथविरण स्नेही किंटकु नावाकु मृदगुन केला जातो.

5)

कडुलिंबाचे छाड निशुक्त
प्रदेशाताई वाढ काको मृदगुन कमी पाठ्याच्या प्रदेशात कमी. प्रजातीच्या जानिनीत या वृक्षाची लगावड करता येते. तसेच वेळावगळ्या बियाल्यावून फवारणी पाणी देऊन नियात्या शंगोपन करून नस्त्री तायार केली जाते.

Teacher's Sign.: _____

वाचनालयात

वनराई संस्कृतफे शक रुद्र
 वाचनालय कायलियाच्या जाजूला
 ३मार्च्यात ओलेले आहे. या वाचना-
 चलामध्ये राखण १५ एजार पुस्तके
 उपलब्ध आहे.

या वाचनालयाच्या कोणीही
 नमारद देऊ शकतो. त्या नमासदाला
 एक पानी भरावा लागतो आणि नमासद
 रुद्र कायलियात जमा करावा लागतो.
 वेगवेगव्या अवजोर, कृषी लागवड,
 पाणलोट निकूर तुकळे पालन. शोती
 याचे नवी कोसलये आजमसाठा दोहिल

वेगवेगाची दुमिले व कोणीही न
 विकार न मिळावी पुस्तके शुरुवात
 या वाचनालयात उपलब्ध आहे.

सामाजीक जागीर आणि उत्तमीकरण

आपल्या समाजात इतका प्रविष्ट
जपदले जाणीव नाही. प्रत्येकाचा समाजिक
जागीर असली पाहिजे. उत्तमीग जनोत्तम
चाताळा क्रांतीचा काम मिळेल.

शोजनारावास्ती खेळ्याद्वारा शहराकडे
आवणारी नागरिकांची लोंग दोपुविष्यार
त्याभुले झादा ठोईल. नागरी रुक्केदा
पुरविष्यावस्ती व्यारेनाला करावा लागणारा
खवची शहराकडून ठाणीत प्राप्त वातावरण
या शास्त्र्या गोष्टीला राकात्मिक पठणाशील
दिला विकारा वायप्राप्ताच्यैर 'जीवा व्येत
व्यस्थानी नाही तर काढी प्रमाणात
आणिकी विषमता: कळी प्रमाणात दोषास
मध्यात दोईल शृणामध्ये बाळू रातत्यान
थोडे काढी जावे या कायप्राप्तात्वन
टाकाता येणेल.

या शाकात्मकी चळवळीमध्ये रासनाच्ये न्यार विभाग प्रामुख्याने राखत आहे ती असेहे.

- 1) झुगल व जलसंदारणा
- 2) झुगल संवेदिणी
- 3) लेधु व पाठषष्ठारे
- 4) शामाजिक वनीकरण

पाणलोट द्वेष विकासाच्या चळवळी वरीलरच्या पाठ्याच्ये नियोजन तळ्यांनी पार महत्वाच्ये आहे. पाठ्याच्ये वियोजन इले नाही तर शाकात्मक पाणलोट द्वेष विकास कायला विशेष अर्थी राहणार नाही. आज दिवशेंदिवश पाणी टऱ्याईला ब्नामना ठाणत आहे जानेवारी फेंबुवारीत पाणी टऱ्याईला कुण्ठाते. याला पाकूक कमी पडला हे मुकामेप कारण नाही.

Shri Shivaji Education Society, Amravati
Matoshree Vimalabai Deshmukh Mahavidyalaya ,Amravati
2021-2022

Field Visit to Vanarai

Sawarkhele Grampanchayat

Sr. No.	Student Name	Class
1	Ashwini S. Bisandare	B.A. III
2	Atharv N. Pakade	B.A. III
3	Gaytri D. Thakur	B.A. III
4	Harshali B. Sawarkar	B.A. III
5	Nilesh D. Hiwrale	B.A. III
6	Pallavi L. Raut	B.A. III
7	Pranali P. Wankhade	B.A. III
8	Pranali S. Lokhande	B.A. III
9	Sanjana G. Badshe	B.A. III
10	Sanket S. Vaidhya	B.A. III
11	Shubham P. Ghodam	B.A. III
12	Shubhangi P. Gayakwad	B.A. III
13	Sneha G. Ingole	B.A. III
14	Tanuj J. Maskule	B.A. III
15	Vaishnavi N. Nagapure	B.A. III

Incharge

DR. S. D. THAKARE
Coordinator, I.Q.A.C.
Matoshree Vimalabai Deshmukh Mahavidyalaya
Amravati



W.M.W.
PRINCIPAL
Matoshree Vimalabai Deshmukh
Mahavidyalaya, Amravati.